

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना १०% आरक्षणानुसार  
ग्रामसेवक पदावर नियुक्ती देण्यासाठी इ.१२  
वी परीक्षेत ६०% गुणांची अट लागू न  
करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग**

शासन निर्णय क्रमांक: पदनि-२०१२/प्र.क्र.१७९/आस्था-१०.

बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ,  
फोर्ट, मुंबई-४००० ०१.  
तारीख: ३० मार्च, २०१३.

**वाचा -**

- १) शासन अधिसूचना ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक-सेप्रनि-२०११/सं.क्र.२६०/  
आस्था-१०, दि. २५-८-२०११.
- २) शासन पत्र, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक-डब्ल्यूपी-२५११/प्र.क्र.  
२६४/आस्था-१०, दि. ७-९-२०११ व दि. २० मार्च, २०१२.
- ३) शासन पत्र, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक-पदनि-२०१२/प्र.क्र. १७९/आस्था-  
१०, दि. २२-८-२०१२.

**शासन निर्णय -**

ग्रामसेवक पदाच्या सेवाप्रवेश नियमात संदर्भाधिन अ.क्र. (१) येथील दि.२५-८-२०११ च्या अधिसूचनेद्वारे सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याबाबत मा. उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल झालेल्या रिट पिटीशन क्र.७१०२/२०११, ७१०४/२०११, ७१६०/२०११ व ७०७८/२०११ या न्यायालयीन प्रकरणांमध्ये मा. उच्च न्यायालयाने “ सुधारित सेवाप्रवेश नियमांसंबंधाने संबंधितांना सुनावणी देऊन सेवाप्रवेश नियमांत करण्यात आलेल्या बदलाचा पुनर्विचार करावा” असे आदेश दिले. ते विचारात घेऊन सद्यस्थितीत संदर्भाधिन अ. क्र.(२) येथे नमूद केलेल्या पत्राद्वारे ग्रामसेवक पदासाठीच्या जुन्या व नव्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार भरती करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जुन्या (कृषी विषयक अर्हता) व नवीन सुधारित सेवा प्रवेश नियमानुसारची अर्हता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेतील १०% पदे भरतांनासुद्धा लागू राहिल अशा सूचना संदर्भाधिन अ.क्र.(३) येथील दि.२२-८-२०१२ च्या पत्रान्वये देण्यात आल्या आहेत. या सूचना संदर्भाधिन अ. क्र.(१) येथील शासन अधिसूचनेद्वारे करण्यात आलेल्या सुधारणांबाबत पुनर्विचार होऊन त्या अंतिम होईपर्यंत अमलात राहतील.

२. ग्रामसेवक पदाच्या सेवाप्रवेश नियमावलीत वर संदर्भाधिन अ.क्र.(१) येथील अधिसूचनेद्वारे केलेल्या सुधारणेनुसार सदर पदावर भरतीसाठी ६०% गुणांसह इ. १२ वी परीक्षा उत्तीर्ण अशी एक अर्हता विहित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सदरची अट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेमध्ये भरावयाच्या १०% पदाकरितासुद्धा लागू आहे. तथापि, त्याबाबत सर्वकष विचारांती इ. १२ वी परीक्षेत ६०% गुणांची असलेली ही अट केवळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून जिल्हा परिषदेमध्ये भरावयाच्या १०% आरक्षणासाठीच्या पद भरतीकरिता शिथिल करण्याचा शासनाने आता निर्णय घेतला आहे. सदर निर्णय केवळ या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत ग्रामपंचायत सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच शिथिलक्षम राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३३०१७२११६६५२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( दत्तात्रय बोन्हाडे )

उप साचिव

प्रत,

१. सर्व विभागीय आयुक्त,
२. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
३. ग्राम विकास व जलसंधारण विभागातील सर्व कार्यासने
४. मा. मंत्री ( ग्राम विकास ) यांचे स्वीय सहायक
५. मा. राज्यमंत्री ( ग्राम विकास ) यांचे स्वीय सहायक
६. निवड नस्ती, कार्यासन आस्था-१० )